

PROF. SAMBAJIRAO KADAM COLLEGE, DEUR (SATARA)

Criterion 7: Institutional Values and Best Practices

Clarifications for deviation/s along with attached document/s for DVV


7.1.6

Any other supporting document for the claims made.


Garden Maintenance

Shri Mudhaldevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
A - P : Deur, Tal-Koregoan, Dist- Satara

Ledger Name : College Garden Annual Maintenance
Date :From : 01/04/2016 To : 31/03/2017



| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | Cl. Balance (Rs.) | |
|-----------|--------------|---------|--|-------------|--------------|-------------------|----|
| 1/4/2016 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 8/12/2016 | Payment | 409 | College Garden Annual Maintenance Being Ch. No. 002463 Dt. 27.10.16 Withdrawn & Paid College Garden AMC Bill No. 585 Dt. 21.09.16 paid Suman Nursery | 10050.00 | | -10050.00 | Cr |
| | | | Days Total : | 10050.00 | | -10050.00 | Cr |
| | | | Grand Total : | 10050.00 | 0.00 | -10050.00 | |



Dr. B. N. Bhosale
Principal,
Prof. Sambhajirao Kadam College,
Deur, Tal. Koregoan, Dist. Satara.

Shri Mudhaidevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
A - P : Deur, Tal-Koregoan, Dist- Satara

Ledger Name : Garden Development

Date : From : 01/04/2017 To : 31/03/2018



| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | C. Balance (Rs.) | |
|-----------|--------------|---------|--|-------------|--------------|------------------|----|
| 1/4/2017 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 15/5/2017 | Payment | 57 | Garden Development Being College Garden Purchased Pesticides Bill No. 54 Dt. 02.04.17 Paid | 80.00 | | -80.00 | Cr |
| | | | Days Total : | 80.00 | | -80.00 | Cr |
| | | | Grand Total : | 80.00 | 0.00 | -80.00 | |

Dr. B. N. Bhosale
Principal,
Prof. Sambhajirao Kadam College,
Deur, Tal. Koregoan, Dist. Satara.

Shri Mudhaldevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
A - P : Deur, Tal-Koregoan, Dist- Satara

Ledger Name : College Garden Annual Maintenance

Date : From : 01/04/2018 To : 31/03/2019



| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | Cl. Balance (Rs.) | |
|-----------|--------------|---------|--|-------------|--------------|-------------------|----|
| 1/4/2018 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 13/3/2019 | Payment | 586 | College Garden Annual Maintenance Being Garden Water Water Pipe Maint. Purchased Rubber Packing Bill Paid | 60.00 | | -60.00 | Cr |
| 13/3/2019 | Payment | 587 | College Garden Annual Maintenance Being Garden Water Supply Spkeler Pipe Purchased 21/2" QRC Latch Qty 06 Bill Paid DOSHI Traders Satara | 240.00 | | -300.00 | Cr |
| | | | Days Total : | 300.00 | | -300.00 | Cr |
| | | | Grand Total : | 300.00 | 0.00 | -300.00 | |

Dr. B. N. Bhosale
Principal,
Prof. Sambhajirao Kadam College,
Deur, Tal. Koregoan, Dist. Satara.


Shri Madhalddevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
 A - P : Deur, Tal. Karajgan, Dist. Satara
Ledger Name : Garden Development
 Date : From : 01/04/2018 To : 31/03/2019



| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | Cl. Balance (Rs.) | |
|-----------|--------------|---------|---|-------------|--------------|-------------------|----|
| 1/4/2018 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 21/5/2018 | Payment | 68 | Garden Development Being College Garden Purchased Garden Pipe Kothari Bill No. GST18-2723 Dt. 09.05.18 Paid | 1120.00 | | -1120.00 | Cr |
| | | | Days Total : | 1120.00 | | -1120.00 | Cr |
| 13/6/2018 | Payment | 203 | Garden Development Being Garden Development Purchased Falcon Economy M-2 Qty 3 Bill No. W-1555 Dt. 30.07.18 Paid Mhaswadkar Agencies Satara (Shri. Sabale T. R. | 270.00 | | -1390.00 | Cr |
| | | | Days Total : | 270.00 | | -1390.00 | Cr |
| | | | Grand Total : | 1390.00 | 0.00 | -1390.00 | |



Dr. B. N. Bhosale
 Principal,
 Prof. Sambhajirao Kadam College,
 Deur, Tal. Karajgan, Dist. Satara.

Shri Mudhaldevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
 A - P : Deur, Tal-Koregoan, Dist- Satara
Ledger Name : Plantation



Date :From : 01/04/2019 To : 31/03/2020

| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | Cl. Balance (Rs.) | |
|-----------|--------------|---------|---|-------------|--------------|-------------------|----|
| 1/4/2019 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 17/2/2020 | Payment | 500 | Plantation Being July 2019 Plantation Carrng Plants Tractor Transport Bill No. 97 Dt. 15.10.2019 Paid Vedant Arthmovers | 5400.00 | | -5400.00 | Cr |
| 17/2/2020 | Payment | 501 | Plantation Being July 2019 Plantation Digging JCB Bill No. 96 Dt. 12.10.2019 Paid Vedant Arthmovers 9Hours 15Mint. | 7862.00 | | -13262.00 | Cr |
| | | | Days Total : | 13262.00 | | -13262.00 | Cr |
| | | | Grand Total : | 13262.00 | 0.00 | -13262.00 | |


Dr. B. N. Bhosale
 Principal,
 Prof. Sambhajirao Kadam College,
 Deur, Tal. Koregoan, Dist. Satara.

Shri Mudhaldevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
A - P : Deur, Tal-Koregoan, Dist- Satara
Ledger Name : Green Audit



Date :From : 01/04/2019 To : 31/03/2020

| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | Cl. Balance (Rs.) | |
|-----------|--------------|---------|--|-------------|--------------|-------------------|----|
| 1/4/2019 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 16/9/2019 | Payment | 264 | Green Audit Being College Green Audit Fees amt. paid to Adya Environmental Services Baramati Pune by NEFT (4997 + 3 = 500/-) | 5000.00 | | -5000.00 | Cr |
| | | | Days Total : | 5000.00 | | -5000.00 | Cr |
| 14/1/2020 | Payment | 442 | Green Audit Being College Green Audit Fees amt. paid to Adya Environmental Services Baramati Pune Ref. AES7/ 2019-20 Dt. 25.12.2019 (by NEFT (10000/-) | 10000.00 | | -15000.00 | Cr |
| | | | Days Total : | 10000.00 | | -15000.00 | Cr |
| | | | Grand Total : | 15000.00 | 0.00 | -15000.00 | |


Dr. B. N. Bhosale
Principal,
Prof. Sambhajirao Kadam College,
Deur, Tal. Koregoan, Dist. Satara.

Shri Mudhaldevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
 A - P : Deur, Tal-Koregoan, Dist- Satara
Ledger Name : Garden Development
 Date :From : 01/04/2019 To : 31/03/2020



| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | Cl. Balance (Rs.) | |
|----------|--------------|---------|--|-------------|--------------|-------------------|----|
| 1/4/2019 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 4/4/2019 | Payment | 03 | Garden Development Being Ch. No. 09330 Dt. 01.04.2019 Withdrwan amt. Paid to Shri. Madhukar S. Kadam for 05 Water Tanker Bill for Col. Garden | 3000.00 | | -3000.00 | Cr |
| | | | Days Total : | 3000.00 | | -3000.00 | Cr |
| | | | Grand Total : | 3000.00 | 0.00 | -3000.00 | |

Dr. B. N. Bhosale
 Principal,
 Prof. Sambhajirao Kadam College,
 Deur, Tal. Koregoan, Dist. Satara.

Shri Mudhaldevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
A - P : Deur, Tal-Koregaon, Dist- Satara



Ledger Name : College Garden Annual Maintenance

Date :From : 01/04/2019 To : 31/03/2020

| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | Cl. Balance (Rs.) | |
|------------|--------------|---------|--|-----------------|--------------|-------------------|-----------|
| 1/4/2019 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 18/6/2019 | Payment | 83 | College Garden Annual Maintenance Being Ch. No. 09339 Dt. 11.06.19 Withdrawn Amt. & Paid Shri. Madhukar S. Kadam (Period 16 April -19 to 26 May-19) College Garden 12 Water Tankers Bill amt. as per encl. Stat. | 6000.00 | | -6000.00 | Cr |
| | | | Days Total : | 6000.00 | | -6000.00 | Cr |
| 24/7/2019 | Payment | 155 | College Garden Annual Maintenance Being Ch. No. 10857 Dt. 24.07.19 Withdrawn Amt. & Paid Shri. Madhukar S. Kadam (Period 27 May -19 to 18 July -19) College Garden 11 Water Tankers Bill amt. as per encl. Stat. | 6000.00 | | -12000.00 | Cr |
| | | | Days Total : | 6000.00 | | -12000.00 | Cr |
| 30/12/2019 | Payment | 419 | College Garden Annual Maintenance Being College Garden Purchased Falco Hedge Shear FHS -9 Qty 1 bill Q1- 3580 Dt. 01.12.19 Paid Mhaswadkar Agencises | 530.00 | | -12530.00 | Cr |
| 30/12/2019 | Payment | 420 | College Garden Annual Maintenance Being College Garden Purchased Koyata Qty 1 bill 408 Dt. 18.12.19 Paid | 110.00 | | -12640.00 | Cr |
| 30/12/2019 | Payment | 421 | College Garden Annual Maintenance Being College Garden Rotaer @ Hours Tractor Bill Paid Shri. Mahseh Kadam | 1000.00 | | -13640.00 | Cr |
| | | | Days Total : | 1640.00 | | -13640.00 | Cr |
| 26/2/2020 | Payment | 524 | College Garden Annual Maintenance Being College Garden Purchased Drip & Plumbing Material Sahiyat bill Paid | 190.00 | | -13830.00 | Cr |
| 26/2/2020 | Payment | 525 | College Garden Annual Maintenance Being Pay a hefty transport bill to fence the College Garden Trees Deur to Asangaon Filed | 200.00 | | -14030.00 | Cr |
| | | | Days Total : | 390.00 | | -14030.00 | Cr |
| 11/3/2020 | Payment | 554 | College Garden Annual Maintenance Being Ch. No. 086613 Dt. 06.03.2020 Paid to Mahalaxmi Hardware Wathar St. Purchased Garden Pipe Bill No.21591 Dt. 01.03.2020 | 1250.00 | | -15280.00 | Cr |
| | | | Days Total : | 1250.00 | | -15280.00 | Cr |
| | | | Grand Total : | 15280.00 | 0.00 | -15280.00 | |

Dr. B. N. Bhosale
Principal,
Prof. Sambhajirao Kadam College,
Deur, Tal. Koregaon, Dist. Satara.

Shri Mudhaidevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
A - P : Deur, Tal-Koregoan, Dist- Satara



Ledger Name : Garden Development

Date :From : 01/04/2020 To : 31/03/2021

| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | Cl. Balance (Rs.) | |
|------------|--------------|---------|--|-------------|--------------|-------------------|----|
| 1/4/2020 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 22/10/2020 | Payment | 126 | Garden Development Being Deep Laxmi Hardware Purchased Cutting Wheel Qty 01 Bill No. 455 Dt. 12.10.20 Paid | 20.00 | | -20.00 | Cr |
| 22/10/2020 | Payment | 127 | Garden Development Being Deep Laxmi Hardware Purchased Cutting Falcon Cutter Qty 01 Bill No. 550 Dt. 16.07.20 Paid | 410.00 | | -430.00 | Cr |
| 22/10/2020 | Payment | 128 | Garden Development Being New Gymkhana Building Garden Dev. ZCB 1 Hours bill Paid Ajit B. Kadam | 800.00 | | -1230.00 | Cr |
| | | | Days Total : | 1230.00 | | -1230.00 | Cr |
| 8/1/2021 | Payment | 192 | Garden Development Being Anil Bagade College Garden Cutting Charges Paid | 500.00 | | -1730.00 | Cr |
| | | | Days Total : | 500.00 | | -1730.00 | Cr |
| | | | Grand Total : | 1730.00 | 0.00 | -1730.00 | |



Dr. B. N. Bhosale
Principal,
Prof. Sambhajirao Kadam College,
Deur, Tal. Koregaon, Dist. Satara.

Shri Mudhaidevi Shikshan Sanstha's
Prof. Sambhajirao Kadam College, Deur
A - P : Deur, Tal-Koregaon, Dist- Satara
Ledger Name : Green Audit



Date : From : 01/04/2020 To : 31/03/2021

| Date | Voucher Type | Vou No. | Particulars | Debit (Rs.) | Credit (Rs.) | Cl. Balance (Rs.) | |
|-----------|--------------|---------|--|-------------|--------------|-------------------|----|
| 1/4/2020 | | | Opening Balance | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| | | | Days Total : | 0.00 | 0.00 | 0.00 | Dr |
| 23/7/2020 | Payment | 45 | Green Audit Being Ch. No. 087997 Dt. 15.07.2020 Withdrwan & Paid Green Audit Final Bill Amt. to Adya Environmental Services by NEFT | 5000.00 | | -5000.00 | Cr |
| | | | Days Total : | 5000.00 | | -5000.00 | Cr |
| | | | Grand Total : | 5000.00 | 0.00 | -5000.00 | |


Dr. B. N. Bhosale
Principal,
Prof. Sambhajirao Kadam College,
Deur, Tal. Koregaon, Dist. Satara.

PROF. SAMBHAJIRAO KADAM COLLEGE, DEUR (SATARA)

Criterion 7: Institutional Values and Best Practices

Clarifications for deviation/s along with attached document/s for DVV

7.1.6

Other relevant proof for the selected options

**The Project Displaying Institutional Social Responsibility
Rain Water Harvesting and Bore Well Recharge Project**

The Bore Well Recharge Programmes completed at:

Deur, Tal. Koregaon, Dist. Satara

Dahigaon, Tal. Koregaon, Dist. Satara

Palshi, Tal. Koregaon, Dist. Satara

A Collaboration Activity with:

Innovative Engineering, Satara (Export Venture)

Rotary Club of Satara (Dist. Code 3132)

Shri Datta Yog Ashram Trust, Palshi, Tal. Koregaon Dist. Satara

Objectives:

- To impart general awareness on rain water harvesting
- To impart general awareness regarding Bore Well Recharge
- To encourage common public to participate in Roof water harvesting
- To encourage common public to participate in Bore Well Recharge.

- To prepare students as Volunteers and help them to contribute in nation building through NSS.

About the Programme / Activity:

- Deur


The institutional campus used to have a severe water scarcity problem, especially during the summer days. The bore well output was too short to satisfy the daily water requirement of the institution. Considering this, the college decided to undertake the bore well recharge project, a pilot project, kindly supported by Innovative Engineering, Satara (The Export Venture).

Dahigaon:

After successful completion of the Pilot Project in the institutional campus, the College decided to implement the same bore well recharge project under its ISR initiative in the adjoining Dahigaon village. This village, situated towards 3 km west of Deur, also used to have the similar water problems and periodic drought-prone conditions. With no assured irrigation facilities, the farmers used to rely on rainfall and some unfruitful bore well facilities created on their own. The college surveyed the number of existing bore wells, the water level, water output, locations etc. and decided to run the Project with the public utility bore wells. This second project under ISR was conducted in collaboration with Rotary club of Satara.

Palshi:

Based on the encouraging results, we decided to implement the next project in Palshi village in collaboration with the local *Shri Datta Mandir Yog Ashram Trust*, Palshi.



Rain Water Harvesting Project in the College Sponsored by

Innovative Engineering, Satara (in Campus) Date: 23.08.2019



RAIN WATER HARVESTING BORE WELL RECHARGE PROJECT UNDER INSTITUTIONAL SOCIAL RESPONSIBILITY

1. BACKGROUND

Prof. Sambhajirao Kadam college is located in Deur in the northern area of Koregaon tahasil which is known for periodical droughts. Due to lack of assured irrigation facilities, farmers are mostly relied on rainfall and scanty bore well facilities created on their own. As a result, water table has been gone down upto 300 to 400 ft. More so, most of the villages have suffered in the region. Besides, the region faces severe scarcity of drinking water; the conditions become even acute during summer. Owing to this, the projects like rain water harvesting, bore well recharge would improve the water table that would provide a sort of reprieve in dealing with the problem of water scarcity prevalent in the region.

News Paper Coverage of the ISR Project

Pilot project

The college was also facing a severe water scarcity problem especially during the summer. The bore well output was too short to fulfil the water requirement. Hence, the college decided to undertake the bore well recharge project by collecting the roof water.

details of the project with water output before and after the recharge

चार मिनिटांची बोअर वाहू लागली ११ तास देऊर कॉलेजच्या प्रकल्पाची किमया : जलसंधारणात घडवली क्रांती

सातारा : योगेश चौगुले
कोरेगाव तालुक्यातील देऊर येथील प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाने राबवलेल्या रन हार्वेस्टिंग व बोअरवेल रिचार्जच्या अनेकदा उपक्रमाने जलसंधारणात क्रांती घडवली आहे. महाराष्ट्रात आगळ्या वेळच्या टारलेल्या या उपक्रमाने अक्वी तीन ते चार मिनिटे चालणारी बोअर चक्क धो धो भरून वाहू लागली आहे.

११-११ तास पाणी आता उपलब्ध झाले आहे. कायम दुष्काळी असलेल्या कोरेगावच्या उत्तर भागात ही किमया झाली आहे. कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागाला दुष्काळाचा कलंक आहे.



देऊर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी राबवलेल्या या उपक्रमाने जलसंधारणात मोठी क्रांती घडून आली.

येथील अनेक गावे दरवर्षीच टंचाईने त्रस्त राहतात. या गावांची येथील कृषी विभागाच्या व दुष्काळसंशोधन केंद्राच्या तडफड वर्तमाने असल्यामुळे याच भागातील देऊरच्या महाविद्यालयाच्या

शिक्षण संस्थेचे प्रा. संभाजीराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आले आहे. आपल्या भागाची होणारी होरपळ पाहून दगडगुळाचे काही

तरी विद्यार्थी करून दाखवण्याच्या उद्देशाने पाहिलेले कलेंडर व हिलोकार्ड या महाविद्यालयाने अनेकदा उपक्रम राबवला आहे. संस्थेचे विद्यार्थी अरविंद कदम यांच्या

प्रकल्प ठरतोय मैलाचा दगड
प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालयाने जलसंधारणाचा विद्या उचलला आहे. सामाजिक बांधिलकी जोपासण्याच्या या महाविद्यालयाने दहिगाव, पळशी, पिंपोडे खुर्द, देऊर व आर्दकी खुर्द या गावात रन हार्वेस्टिंग व बोअरवेल रिचार्जचे काम हाती घेतले आहे. हा महाराष्ट्रातील एक आळावेगळा उपक्रम आहे. या उपक्रमाचे मंताचा दगड ठरत आहे.



“ महाविद्यालयाच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाने कोरेगाव तालुक्यातील दहिगाव येथे सध्या तीन बोअरवेलची निवड केली. भूगर्भातील पाणी पातळी कमी झाल्याने या बोअरवेलला तुरळक प्रमाणात पाणी येत होते. महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी घराच्या छतावरून वाहून जाणारे पावसाचे पाणी पणाल व पार्श्वच्या सहाय्याने बोअरवेलत जमिनीत मुक्वले. हे पाणी जमिनीत मुक्वल्याने भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यास मदत झाल्याने ३-४ मिनिटे चालणारे बोअरवेलचे पाणी आता सलग ११ तास चालत आहे.
- अरविंद कदम, विरवस्त, मुधार्द देवी शिक्षण संस्था, देऊर

भारत पोसते यांच्या संकल्पनेतून रन हार्वेस्टिंग व बोअरवेल रिचार्ज हा नाविन्यपूर्ण उपक्रम संपन्न आला आहे. दहिगाव, पळशी, पिंपोडे खुर्द, देऊर व आर्दकी खुर्द या गावांची भूगर्भातील पाणी पातळी वाढवण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे विविध काम महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेतील विद्यार्थ्यांनी सुरु केली आहेत. त्यासार बंद पडलेल्या

बोअरचा सर्व्हे करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी पावसाचे वाहून जाणारे पाणी अडवण्याच्या दृष्टीने या गावात जनजागृती केली त्याचबरोबर हे पाणी त्याच टिकणी जमिनीत मुक्वून भूगर्भातील पाण्याची पातळी वाढवण्याचा प्रयत्न केला आहे. महाविद्यालयाने सामाजिक पातळीवर राबवलेला हा प्रकल्प महाराष्ट्रातील एक आळावेगळा प्रकल्प आहे.

Rain Water Harvesting Project in the College Sponsored by Innovative Engineering, Satara (in Dahigaon)
The cost for the college project was around Rs 55000/- including roof water harvesting and recharge.

villages. As a part of the activity, the college has conducted the survey on the number of bore Wells with the present conditions as to water level, water output, locations etc.

ii. **Dahigaon Village**

Dahigaon village is situated west of the Deur 3 Km away. This village also suffer periodical drought condition. Due to lack of assured irrigation facilities, farmers are mostly relied on rainfall and scanty bore well facilities created on their own.

| Particular | Bore Wells for Public Use | Bore Wells for Private Use |
|------------------|---------------------------|----------------------------|
| Number | 02. | 15 |
| Current Output | Daily 30 minutes | Daily 15 minutes |
| Estimated Output | Daily 7 hours | Daily 3 hours |

1. Dahigaon Village

| Sr. No. | Name | Average estimated cost of the project | College support | NGO's possible support | Owner support |
|---------|-----------------------|---------------------------------------|--------------------|------------------------|---------------|
| 1 | Chavan Vasant Bapurao | 15000 /- | Technical Guidance | 12000 /- | 3000 /- |
| 2 | Chavan Vinod Narsing | 16000 /- | Technical Guidance | 13000 /- | 3000 /- |
| 3 | Grampanchayat | 17000 /- | Technical Guidance | 14000/- | 3000 /- |

Future Plan :

Based on the encouraging results, the college decided to implement the project in remaining four villages, few bore Wells per village using reference data with the support and people's participation. Preference is given to the public utility bore Wells.



**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Rotary Club of Satara (in Dahigaon) Date: 21.01.2020**



स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास

ग्रामपंचायत दहिगाव

ता.कोरेगांव, जि.सातारा



- * सांडपाण्यापासून पारस बाग फुलवूया.
- * सौरचुल व बायोगॅसचा वापर करूया.
- * झाडे लावू, झाडे जगवू
- * शीचालयाचा वापर करूया.

- * प्लास्टीक पिशव्यांवर बंदी घालूया.
- * धनकचऱ्याचे व्यवस्थापन करूया.
- * ग्रा.पं. कराची रक्कम मुदतीत भरून सहकार्य करा.
- * अल्पबचत - आपलेसाठी व राष्ट्रासाठी

जा. क्र.

दिनांक : 14 / 02 / 2020

प्रमाणपत्र

Rain Water Harvesting Project in the College Sponsored by

स्वयंनिर्वाहीत एककाच्या वतीने सन 2019-20 या वर्षात नियमित कार्यक्रमांतर्गत दत्तक खेडे दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा येथे विविध कार्यक्रम राबविले यामध्ये रोटरी क्लब सातारा यांचे सहकार्यातून रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग चा प्रकल्प राबविण्यात आला. या अंतर्गत दहिगाव येथील खालील ठिकाणच्या विंधन विहीरी (बोअरवेल)चे रू 5 वॉटर हॉर्वेस्टिंग करण्यात आले.

Rotary Club of Satara (in Dahigaon) Date: 21.01.2020

जा. क्र. 1

| अ. नं | बोअरवेलचा (विंधन विहीर) मालकी हक्क व ठिकाण |
|-------|--|
| 1 | विपुल वसंत चव्हाण दहिगाव - पिंपोडे बु. रोड दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा |
| 2 | संतोष नरसिंग चव्हाण दहिगाव - पिंपोडे बु. रोड दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा |
| 3 | ग्रामपंचायत दहिगाव स्मशानभूमी परिसर दहिगाव ता. कोरेगाव जि. सातारा |

महाविद्यालयाने उन्नत भारत योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत आमच्या गावा। कुटुंब सर्वेक्षण, विविध विषयावरील प्रबोधन कार्यक्रम, जलसंवर्धन, वृक्षारोपण, आरोग्य शिवीरे, रक्तदान, पशुचिकीत्सा शिवीरे, श्रमसंस्कार शिवीरे आणि रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग असे विविध उपक्रम राबवून ग्रामविकासाला एक नवी दिशा दिली आहे. महाविद्यालयाने आमच्या गावच्या सर्वांगीण विकासामध्ये दिलेल्या या योगदानाबद्दल ग्रामपंचायत दहिगाव आपली आभारी अ हे.

The Recognition Letter from the Grampanchayat Office:

सरपंच
ग्रामपंचायत दहिगाव
ता.कोरेगाव, जि.सातारा

(2) Borewell / Open Well Recharge

**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Shri Datta Yog Ashram Trust, Palshi (in Palshi) Date: 30.06.2021**



**Rain Water Harvesting Project in the College Sponsored by
Shri Datta Yog Ashram Trust, Palshi (in Palshi) Date: 30.06.2021**



The Recognition Letter from the Grampanchayat Office:

“स्वच्छतेतून समृद्धीचा ध्यास हाच आमचा ग्रामविकास”



ग्रामपंचायत पळशी



ता. कोरेगांव, जि. सातारा

जावक क्र. स्वमक्ष

दिनांक 30/08/2019
ग्रामपंचायत पळशी
ता. कोरेगांव, जि. सातारा

प्रमाणपत्र

प्रमाणपत्र देण्यात येते की, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर राष्ट्रीय सेवा योजना विभाग अनुदानित व स्वयंनिर्धारित एककाच्या वतीने सन २०२०-२१ या वर्षात नियमित कार्यक्रमांतर्गत, उन्नत भारत योजनेअंतर्गत दत्तक खेडे पळशी, ता. कोरेगाव, जि.सातारा येथे श्री दत्तमंदिर योगाश्रम ट्रस्ट पळशी, अध्यक्ष श्रीधर राजा शेरीगर, मु. पो. पळशी ता. कोरेगाव, जि.सातारा यांचे आर्थिक सहकार्यातून रुफ वॉटर हार्वेस्टिंग बोअरवेल रिचार्ज हा प्रकल्प राबविण्यात आला. या अंतर्गत पळशी येथील खालील ठिकाणी विंधन विहीर (बोअरवेल) चे रुफ वॉटर हार्वेस्टिंग करण्यात आले.

| | |
|----|--|
| अ. | बोअरवेलचा (विंधन विहीर) मालकी हक्क व ठिकाण |
| १ | श्री दत्तमंदिर योगाश्रम ट्रस्ट पळशी, अध्यक्ष श्रीधर राजा शेरीगर, मु. पो. पळशी, जि. प.प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पळशी, ता. कोरेगाव, जि.सातारा |

महाविद्यालयाने उन्नत भारत योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत आमच्या गावात कुटुंब सर्वेक्षण, विविध विषयावरील प्रबोधन कार्यक्रम, जलसंवर्धन, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, रक्तदान, पशुचिकित्सा शिबिरे, श्रमसंस्कार शिबिरे, आणि रुफ वॉटर हार्वेस्टिंग असे विविध उपक्रम राबवून ग्राम विकासाला एक नवी दिशा दिली आहे. महाविद्यालयाने आमच्या गावच्या सर्वांगीण विकासामध्ये दिलेल्या या योगदानाबद्दल ग्रामपंचायत पळशी हे प्रमाणपत्र मन्मानपूर्वक प्रदान करित आहे.

सरपंच
ग्रामपंचायत पळशी
ता. कोरेगांव, जि. सातारा

The Recognition Letter from the Concerned Public Charitable Trust:

॥ श्री दत्तात्रेय प्रसन्न ॥

॥ श्री हनुमान प्रसन्न ॥

॥ श्री महाकाली प्रसन्न ॥

प.पू. विवेकानंदयुनी स्थापित

“श्री दत्तमंदिर योगाश्रम ट्रस्ट”

पळशी, ता. कोरेगांव, जि. सातारा ४१५ ०११

ध. आयुक्त नों. क्र. - अ/२१६५ (सातारा) दि. २७/०१/००

80G Exmp.Appr.Order No.Pn/CIT-III/Tech/80G/190/2010-11/1364dt.01/09/2010

जावक नं. : **स्मर**

प्रमाणपत्र

दिनांक : 30/0६/२०१९

प्रमाणपत्र देण्यात येते की, प्रा. संभाजीराव कदम महाविद्यालय, देऊर राष्ट्रीय सेवा योजना विभाग अनुदानीत व स्वयंनिर्वाहीत एकाकाच्या वतीने सन 2020-21 या वर्षात राष्ट्रीय सेवा योजना नियमित कार्य क्रम आणि उन्नत भारत योजनेअंतर्गत दत्तक खेडे पळशी, ता. कोरेगाव जि. सातारा येथे आमच्या श्री दत्त मंदीर योगाश्रम ट्रस्ट पळशी, अध्यक्ष श्रीधर राजा शेरीगर, मु.पो. पळशी, ता. कोरेगाव जि. सातारा अर्थिक सहकार्यातून रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग बोअरवेल रिचार्ज हा प्रकल्प राबविण्यात आला. या अंतर्गत पळशी येथील आमच्या मालकीची खालील ठिकाणची विंधन विहीर (बोअरवेल)चे रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग करण्यात आले.

| अ. नं | बोअरवेलचा (विंधन विहीर) मालकी हक्क व ठिकाण |
|-------|---|
| 1 | श्री दत्त मंदीर योगाश्रम ट्रस्ट पळशी, अध्यक्ष, श्रीधर राजा शेरीगर मु.पो. पळशी, जि.प. प्राथमिक आरोग्य केंद्राजवळ पळशी, ता. कोरेगाव जि. सातारा |

महाविद्यालयाने उन्नत भारत योजना आणि राष्ट्रीय सेवा योजना या अंतर्गत आमच्या बोअरवेलचे रूफ वॉटर हॉर्वेस्टिंग करून आमच्या बोअरवेलला नवजीवन प्राप्त करून दिलेले आहे.

महाविद्यालयाने स्वतः पुढाकार घेऊन हा प्रकल्प राबविल्याबद्दल श्री दत्त मंदीर योगाश्रम ट्रस्ट पळशी यांच्या वतीने महाविद्यालयाचे हार्दिक आभार!

सिद्धा जी. ने.
सदस्य
श्री दत्तमंदीर योगाश्रम ट्रस्ट
पळशी, ता. कोरेगांव, जि. सातारा